

February 19, 2025

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 **BSE Limited**

P. J. Towers, Dalal Street, Mumbai Samachar Marg, Mumbai - 400 001

Symbol: LUPIN Scrip Code: Equity - 500257

Subject: Newspaper advertisement of the Postal Ballot Notice of Lupin Limited

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), please find enclosed copy of Notice published in today's Business Standard (in English) and Mumbai Lakshadweep (in Marathi), *inter-alia*, confirming the completion of electronic dispatch of the Notice and other necessary information pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder.

The above is for your information and dissemination.

Thanking you.

For LUPIN LIMITED

AMIT KUMAR GUPTA COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER (ACS -15754)

Encl.: - a/a

LUPIN LIMITED

Corporate Identity Number: L24100MH1983PLC029442

Total Shares

RS 10/- each

4560

Dist No. Dist No. Face value

Central Coalfields Limited "A Miniratna Company" (A Subsidiary of Coal India Limited)

All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, Works and Services are available on website of Coal India Ltd. www.coalindia.in / respective Subsidiary Company (CCL, www.centralcoalfields.in), CIL eprocurement portal https://coalindiatenders.nic.in and Central Public Procurement Portal https://eprocure.gov.in in addition, procurement is also done through GeM portal https://gem.gov.in



ASREC | Solitaire Corporate Park, Bidg. No. 2, Unit Nos. 200A-201 & 200B-202, Gr. Floor, Andheri Ghatkopar Link Rd., Chakala, Andineri (East), Mumbai 400 093. Phone : 91-22-6138 7000

POSSESSION NOTICE [Under Rule 8(1) Security Interest (Enforcement) Rules, 2002]

(For immovable property)

ASREC (India) Limited acting in its capacity as trustee of ASREC PS-05/2021-22 Trust has vide a registered assignment agreement dated 4th January 2022 entered with **Vasai Vikas**Sahakari Bank Ltd., the original lender has acquired the secured debt with underlying ecurities from the said original lender

The Authorised Officer of ASREC(India) Ltd. in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 08.12.2022 RefNo.ASREC/SARFAESI/BE/2022-23/2394 calling upon the Borrower/Joint- Borrower/Co-Borrower/:M/s Bharati Enterprises and/or Proprietor: Mr Sachin Gajanan Mali (herein under referred to as "borrower") and Guarantor/Mortgagor 1. Mr. Kishor Harishankar Vaity (Guarantor & Mortgagor) 2. Mrs. Sandhya Kishor Vaity (Guarantor & Mortgagor) 3. Mrs. Sachin Mali (Guarantor) 4. Mr.Suhas Shambholing Shinde (Guarantor) 5. Mr. Vikas Balkrishna Vanjare (Guarantor) to repay the amount in Overdraft A/c no 91 - Rs. 23,70,448/- (Rupees: Twenty Three Lac Seventy Thousand Four Hundred Forty Eight Only) & Mortgage Loan Account No 169-Rs.18.55,208/-(Rupees: Eighteen Lac Fifty Five Thousand Two Hundred Eight Only) as on 1.10.2022 together with further interest, expenses, costs, charges thereon with effect from

0.1.1.2022 Gyoung Man of the fine loss, copenses, costs, charges thereon with effect from 0.1.1.2022 till the date of payment within 60 days from the date of notice. Pursuant to Assignment Agreement dated 04.01.2022 ASREC (India) Ltd., has acquired the financial assets of aforesaid borrower from **Vasai Vikas Sahakari Bank Ltd.**, with all rights itle and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAESI

he Borrower/Joint-Borrower/ Co-Borrower / Mortgagor/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower! Mortgagor! Guarantors and the public in general that the undersigned being the Authorized Officer of **ASREC (India) Limited** as secured creditor has taken **Physical Possession** of the property described herein below in xercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on 14th February ,2025

he Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with such property will be subject to the charge of the ASREC India Limited, for an amount totally aggregating to Rs.42,25,656/- (Rupees: Forty Two Lac Twenty Five Thousand Six Hundred Fifty Six Only) together with further interest expenses,

The borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of Property

Flat No 203, admeasuring 304 sq. ft. (CarpetArea) on 2nd floor, In Building Known as , `Shree Waman Krupa CHSL" lying being and situated at Tikka No.7, C.T.S. No.13, 15A, & B. 16 & 17 Village- Rabodi- Gaothan, Behind Rabodi Police Station, Thane West, Tal & Dist Thane 400 601 Owned by Mr. Kishor Harishankar Vaity and Mrs. Sandhya Kishor Vaity

Date: 19.02.2025 Place: Thane

(I N Biswas) ASREC (India) Limited

Form No.03 (See Regulation-15 (1) (a) /16(3))

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

Case No. : 0A/1571/2024

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

Canara Bank <u>Versus</u> M/s Pari Attag

(1) M/s Pari Attag

D/W/S/O- Smt. Deepali Nitin Gawali

House No.30S of 0090 Manur Gacthan Aurangabad Road Nashik, Maharashtra - 422003 Nashik, Maharashtra - 422003 Also At. Flat No. 2 Tapowan Apartment Tapowan Road Nea Athawan Lawans Panchavti Nashik, Maharashtra - 422003 (2) Smt. Deepali Nitin Gawali

House No. 308 of 0090 Manur Gaythan Aurangabad Road Nashik, Maharashtra - 422003 Also At. Flat No. 2 Tapowan Apartment Tapowan Road Near Athawan Lawns Panchavti

Nashik, Maharashtra - 422003 SUMMONS

Whereas, **0A/1571/2024** was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on **04/12/2024.** Whereas, the Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said application under section 19 (4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs.2660222/-(application along with copies of documents etc. annexed)

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, You, the defendants are

i) To Show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted

ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the iii) To disclose particulars of proper ties of assets offer than proper ties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application:

(iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and

properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties:

(iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his

business any of the assets over which security interest in created and /or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the y) You Shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the

account maintained with the bank or financial institutions holding security interest over such You are also directed to file the written statement with a copy there of furnished to the

applicant and to appear before Registrar on 09/04/2025 at 10:30 AM failing which the application shall be heard and decided in your absence. Signature of the Officer Authorised to issue Summons

seal of this Tribunal on this date: 17/02/2025



(SANTAL TAISWAL)

PUBLIC NOTICE

I am investigating the title of CEMENT MERCHANTS PREMISES CO-DPERATIVE SOCIETY LIMITED comprising (1) ARORA SURJEET SINGH ANUP SINGH (2) ARORA MANJEET KAUR SURJEET SINGH (3) ARORA GURCHARAN SINGH SURJEET SINGH (4) ARORA JAGJEET SINGH SURJEET SINGH (5) ARORA KARNAIL SINGH BAHADUR SINGH (6) ARORA LOVEJIT KAUR KARNAIL SINGH (7) ARORA PARVINDER SINGH KARNAIL SINGH (8) ARORA HARMEET SINGH KARNAIL SINGH (9) ASWINDER KAUR JASBIR SINGH (10) BANWAIT JASBIR SINGH KASHMIRA SINGH (11) M/S. JASPAL ENTERPRISES., THROUGH ITS PARTNER BANWAIT JASWINDER SINGH KASHMIRA SINGH (12) M/S. ASPAL CARGO CARRIERS THROUGH ITS PROPRIETOR BANWAIT JASPAL SINGH KASHMIRA SINGH (13) M/S. DOABA CARGO MOVERS THROUGH ITS PROPRIETOR BANWAIT JASBIR KAUR JASPAL SINGH (14) 1/S. JASPAL CARRIERS THROUGH ITS PROPRIETOR BANWAIT JASWINDER SINGH KASHMIRA SINGH (15) M/S. JASPAL CONTAINERS CARRIERS THROUGH ITS PROPRIETOR JASBIR KAUR JASWINDER SINGH 16) JASKIRAT KAUR JASVINDER SINGH & (17) M/S. JASPAL AUTO PARTS HROUGH ITS PROPRIETOR BANWAIT TÈJINDER SINGH MANMOHAN SINGH as its members in respect of warehousing plot admeasuring 20,869 Sq. Mts. consisting 16 sheds and 1 open plot at Kalamboli Wear Housing Complex, Kalamboli, Navi Mumbai, Tal.-Panvel, Dist-Raigad. Out of the aforesaid sheds, 6 sheds belonging to (1) M/S. JASPAL CARGO CARRIERS THROUGH ITS PROPRIETOR BANWAIT JASPAL SINGH KASHMIRA SINGH (2) M/S. DOABA CARGO MOVERS THROUGH ITS PROPRIETOR BANWAIT JASBIR KAUR JASPAL SINGH (3) M/S. JASPAL CARRIERS THROUGH ITS PROPRIETOR BANWAIT JASWINDER SINGH KASHMIRA SINGH (4) M/S. JASPAL CONTAINERS CARRIERS THROUGH ITS PROPRIETOR JASBIR KAUR JASWINDER SINGH (5) JASKIRAT KAUR ASVINDER SINGH & (6) M/S. JASPAL AUTO PARTS THROUGH ITS PROPRIETOR BANWAIT TEJINDER SINGH MANMOHAN SINGH are nortgaged with Hindustan Co.-Operative Bank Ltd.

Any person(s) who has/have her/his/their claim or interest in or any part of the said Plot and/or any portion of the aforesaid 16 sheds and 1 open plot by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, ossession, bequest, lease, lien, easement, development or otherwise hould raise his/her/their claim within 15 (Fifteen) days from the date of this Notice, failing which, it shall be presumed that the aforesaid plot of land comprising 16 sheds and 1 open plot are free from any encumbrances and charges and CEMENT MERCHANTS PREMISES CO-PPERATIVE SOCIETY LIMITED through its members (1) ARORA SURJEET SINGH ANUP SINGH (2) ARORA MÄNJEET KAUR SURJEET SINGH (3 ARORA GURCHARAN SINGH SURJEET SINGH (4) ARORA JAGJEET SINGH SURJEET SINGH (5) ARORA KARNAIL SINGH BAHADUR SINGH 6) ARORA LOVEJIT KAÙR KARNAIL SINGH (7) ARORA PARVINDER SINGH KARNAIL SINGH (8) ARORA HARMEET SINGH KARNAIL SINGH 9) JASWINDER KAUR JASBIR SINGH (10) BANWAIT JASBIR SINGH KÁSHMIRA SINGH (11) M/S. JASPAL ÈNTERPRISES., THROUGH ITS PARTNER BANWAIT IASWINDER SINGH KASHMIRA SINGH (12) M/S ASPAL CARGO CARRIERS THROUGH ITS PROPRIETOR BANWAIT ASPAL SINGH KASHMIRA SINGH (13) M/S. DOABA CARGO MOVERS THROUGH ITS PROPRIETOR BANWAIT JASBIR KAUR JASPAL SINGH (14) M/S. JASPAL CARRIERS THROUGH ITS PROPRIETOR BANWAIT ASWINDER SINGH KASHMIRA SINGH (15) M/S. JASPAL CONTAINERS CARRIERS THROUGH ITS PROPRIETOR JASBIR KAUR JASWINDER SINGH 16) JASKIRAT KAUR JASVINDER SINGH & (17) M/S. JASPAL AUTO PARTS THŔOUGH ITS PROPRIETOR BANWAIT TÈJIŃDÉR SINGH MANMOHAN SINGH are the absolute Owner of the property and are fully entitled to deal with the same in whatsoever manner they may desire, subject to clearance of the loan amount of Hindustan Co.-Operative Bank Ltd.

Date: 19th February 2025

SUNIL GARG

PR 346656 Water

Advocate, High Court. 406, Shelton Cubix, Plot No.-87, Sector No.-15, C.B.D. Belapur, Navi Mumbai - 400 614.

UltraTech Cement Limited
Registered Office "B" Wing, 2nd floor, Ahura Centre, Mahakali Caves Road,
Andheri (East),Mumbai-400093, India
Notice is hereby given that Certificates(s) for under mentioned Equity Shares of the Company have been lost and the holder(s) of the sale Equity Shares have applied to the

Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has claim to the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Shareholder	No of Share	Distinctive Nos. (From To)	Certificate Nos.	
80347626	Aasawari Anand Gore	611	037651758-037652368	00184378	
Mumbai Aasawari Anand Gore					
Dated:19-02-2025			[Name of Shareholders(s)]		

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT all that piece or parcel of land pearing Survey No.-131, Hissa No.-2/1, admeasuring 0-54-60 H.R.P. situate, lying and being at Village-Mouje Pisarve, within the limitations of Group Gram Panchayat Panvel, under the urisdiction of Sub Registrar of Assurances at Panvel, Tal.-Panvel, Dist.-Raigad, owned by M/S. BHALLA BUILDCON LLP, through its Designated Partners (1) SHRI SIDDHARTH NARENDRA BHALLA (2) SHRI ADHEEP JAIDEEP BAKSHI (3) SHRI ABHIMANYU NARENDRA BHALLA & (4) SHRI KARAN RAJENDER BAHAL, and my Clients intend to purchase the said plot of land from the

Any person(s) who has/have her/his/their claim or interest in or any part of the said Plot of land by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, bequest, possession, lease, ien, easement, development or otherwise should raise his/her/their claim within 15 (Fifteen) days from the date of this Notice, failing which, the deal of the said plot land shall be completed without any reference or regard to any such claim or nterest and the same shall be deemed to have been waived to all intents and purposes.

Date: 19th February 2025

SUNIL GARG

Advocate, High Court. 406, Shelton Cubix, Plot No.-87, Sector No.-15, C.B.D. Belapur, Navi Mumbai – 400 614.

HERO HOUSING FINANCE LIMITED

Registered Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi-110057. Branch Office: 501, 5th Floor, M Baria Space, Tirupati Magar Phase-II, Bolinj, Virar West

Taluka Vasai, Dist Palghar-401303. PUBLIC NOTICE (E- AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY)

[UNDER RULE 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002] NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY MORTGAGED WITH HERO HOUSIN FINANCE LIMITED (SECURED CREDITOR) UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) and guarantor(s) or their legal heirs/representatives that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer of Hero Housing Finance Limited (secured creditor) will be sold on 11-Mar-2025 (F-Auction Date) on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis for recovery of outstanding dues from below mentioned Borrowers, Co-Borrowers or Guarantors. The Reserve Price and the Earnes Money Deposit is mentioned below. The EMD should be made through Demand Draft/RTGS/NEF for participating in the Public E-Auction along with the Bid Form which shall be submitted to the Authorised Officer of the Hero Housing Finance Ltd On or before 10-Mar-2025 till 5 PM at Branch Office: 501, 5th Floor, M Baria Space, Tirupati Magar Phase-II, Bolinj, Virar West, Taluka Vasai, Dist

Name of Borrower(s)/ Co-	Date of	Type of Possession					
Borrower(s)/ Guarantor(s)	Demand Notice		Earnest				
/Legal Heir(s)/ Legal Rep.	Amount as on date	/ Physical)	Money				
PAKARAM MAGARAM	21/11/2022	Physical	Rs.				
CHAUDHARI, LILA	Rs. 23,88,344/-	riiyaidai	14,00,000/-				
PAKARAM CHOUDHARI	as on 14/02/2025		Rs. 1,40,000/-				
Description of property: All that piece and parcel of Shop No.001 On Ground Floor in Building No.3							
	Borrower(s)/ Guarantor(s) /Legal Heir(s)/ Legal Rep. PAKARAM MAGARAM CHAUDHARI, LILA PAKARAM CHOUDHARI on of property: All that piece an	Borrower(s)/ Guarantor(s) /Legal Heir(s)/ Legal Rep. PAKARAM MAGARAM CHAUDHARI, LILA PAKARAM CHOUDHARI as on 14/02/2025 on of property: All that piece and parcel of Shop No.	Borrower(s)/ Guarantor(s) /Legal Heir(s)/ Legal Rep. PAKARAM MAGARAM CHAUDHARI, LILA PAKARAM CHOUDHARI Bemand Notice // Under Constructive / Physical 2/1/11/2022 Rs. 23,88,344/- as on 14/02/2025				

partment, situated in land bearing Survey No. 42, Hissa No. 1, Krishnai Nagar, Badlapur Pipe Lin Road, Village Kolegaon, Dombiyali East, Taluka Kalyan, District Thane within the limits of Grampanchayat Kolegaon within the Registration District Thane and Sub-registration District Kalyan, Maharashtra-421 202. Boundaries East: Open Space West: Residential Building, N o r t h Open Space South: Residential Building Terms and condition: The E-auction will take place through portal https://sarfaesi.auctiontiger.ne

on 11-03-2025 (E-Auction Date) After 2.00 PM with limited extension of 10 minutes each.

Ferms and Conditions of the E-Auction: 1.E-Auction is being held on "As is where is Basis" & "As is what is Basis" & "whatever there is Basis" & "Without recourse Basis" and will be conducted "online". 2. Bid increment amount shall be Rs. 15,000/- (Rupees Fifteen Thousand Only). 3. The E-Auction will be conducted through M/s E-Procurement Technologies Ltd. (Helpline No(s): 07961200576/544/594/596/531/583/569, 6351896643 and E-mail on support@auctiontiger.net/ naulik.shrimali@auctiontiger.net) at their web portal https://sarfaesi.auctiontiger.net. 4.There is no indunts.htmlail@auculoniger.inet, artielle web portainings.//sartees.auculoninger.inet, 4-inter is in incumbrance on the property which is in the knowledge of Secured Creditors. However, the htending bidders should make their own independent enquires regarding the encumbrances, title o roperty put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bids n this regard, the F-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute mitment or any representation of Hero Housing Finance Limited. 5. The Authorized Officer Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. The sale shall be subject to rules/ conditions/ prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The other terms and conditions of he E-Auction are published in the following website: www.herohousingfinance.com 6.For property details and visit to property contact to Mr. Prathmesh Tapase / prathmesh.tapase@herohfl.com 9819210615 and Shekhar Singh/9711522275/ shekhar.singh@herohfl.com . The prospective bidders can inspect the property on 06-Mar-2025 between 11.00 A.M and 2.00 P.M with prio 15 DAYS SALE NOTICE TO THE BORROWER/GUARANTOR/MORTGAGOR

The above mentioned Borrower/Mortgagor/guarantors are hereby noticed to pay the sum as mentioned in Demand Notice under section 13(2) with as on date interest and expenses before the

date of Auction failing which the property shall be auctioned and balance dues, if any, will b detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided

ttps://uat.herohomefinance.in/hero_housing/other-notice on Hero Housing Finance Limited ecured Creditor's) website i.e www.herohousingfinance.com

Date: 19/02/2025 For Hero Housing Finance Ltd. Authorised office Place: THANE Mr. Pawan Kumar, Mob- 9664205551 Email;assetdisposal@herohfl.con

झारस्वण्ड सरकार पेयजल एवं स्वच्छता प्रमंडल, सरायकेला

<u>ई० निविदा सूचना</u>

ई० निविदा सूचना संख्या– DWSD/SKL/MVS/29/2024-25 दिनांक :- 18.02.2025 The undersigned on behalf of the Government of Jharkhand invites bids for the work mentioned In table below through e-Procurement from eligible and approved Contractors, registered in with Drinking Water & Sanitation Department. Government of Jharkhand, Central Government, State Governmen any PSU or any Agency of International or National repute may participate in the bid the bid but registration with Drinking Water & Sanitation Department, Government of Jharkhand will be essential within a period of two months from date of award after issue of Letter of Acceptance. The bid shall be submitted online in the Website http://jharkhandtenders.gov.in. The bidder(s) should have

nece	necessary portal enrolment with their own Digital Signature Certificate.					
1	कार्य का नाम	Detailed survey, Designing and Drawing, Construction of R.C.C. Intake well cum Pump House, R.C.C. Gangway, Conventional Water Treatment plant , RCC Elevated Service, Reserviour nos. Staff Quarter, Compound wall, Highway, Crossing, Supplying and laying Raw and Clear Water rising main and Distribution Network, House Connection, Supplying and installation of VT and Centrifugal pump motor, Five years Operation and maintenance with allied works etc. all complete job for Dudra-Kamalpur Rural Pipe Water Supply Scheme, District Saraikela-Kharsawan on Turn key basis For the year of 2024-25 underD. W. &S. Division Saraikela on turnkey basis				
2	प्राक्कलित राशि	क्त० 771.81 लाखे				
3	अग्रधन की राशि	रू० 7.72 लाख				
4	परिमाण विपत्र की राशि	ক্ত 10,000.00				
5	कार्य पूर्ण करने की अवधि	18 माह + 3 माह परिचालन एवं परीक्षण				
6	वेबसाईट पर निविदा प्रकाशन की तिथि एवं समय	दिनांक 25.02.2025, अपराह्न 05.00 बजे से				
7	प्री बीड मीटिंग की तिथि एवं समय	दिनांक 04.03.2025, 12:30 बजे अपराहन। अभियंता प्रमुख्य का कार्यालय पेयजल एवं स्वच्छता विभाग, नेपाल हाउस, झारखण्ड, राँची				
8	बीड प्राप्त की अंतिम तिथि एवं समय	दिनांक 20.03.2025 03.00 बजे तक।				
9	सरकार के सचिव, सूचना प्रोधोगिकी एवं ई—गवर्नेस, झारखण्ड मंत्रालय, के झापांक—120 दिनांक—03.10.2023 के आलोक में विपत्र का मूल्य एवं अग्रधन की राशि ऑनलाईन जमा करने की अन्तिम तिथि एवं समय	दिनांक 21.03.2025, 03.00 बजे अपराहन तक				
10	निविदा खोलने की तिथि एवं समय	दिनांक 22.03.2025, 03.00 बजे तक।				
11	निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी एवं कार्यालय का पता	कार्यपालक अभियंता पेयजल एवं स्वच्छता प्रमंडल, सरायकेला				
12	प्रोक्योरमें कार्यालय का सम्पर्क नं0	9234850400, 7209358672				
13	ई-प्रोक्योरमेंट सेल का हेल्प लाईन नं0 0651 2480345					
नोट— प्राक्कलित राशि एवं अग्रधन की राशि घट—बढ़ सकती है।						

विस्तृत जानकारी हेतु वेबसाईट नंo http://jharkhandtenders.gov.in पर देखा जा सकता है

कार्यपालक अभियंता

पेयजल एवं स्वच्छता प्रमंडल. सरायकेला

PUBLIC NOTICE

Notice is here by given That as per the informantion given to me . Chandresh Palace C.H.S.Ltd. is the owner of Land S. No - 68/B, Area adm. 38-46-00 R. Sq. Mtrs. Ourt of the Total Land of Village-Nilemore. Taluka- Vasai. District-Palghar and the owner is Intend to give the said Land for Development purpose and also in the process to obtain permission for the same From Vasai Virar City Municipal Corporation.

Hence any party/Person/s having any Objection, Claim, Right, suit should come with undersign proof in writing to the following address within the 14 days of Publication of this notice in news paper. if the aforesaid objection is not made within said notice period than is will be assume that noboday has any interest or if has they release the interest in the said property and Chandresh Palace C.H.S.Ltd. have valid title of the said Land and the party will complete the Itransaction

> Advocate Tushar R Patil Add:- B/16, Ish Kripa Building, MulgaonTaluka-Vasai, District-Palghar 401201.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the all concerned/public that my client intend to ourchase Unit No.217, 2nd floor, admeasuring 242 sq. ft. carpet area of Panchratna Co-op. Hsg. Society Ltd.,21, Panchratna, Mama Parmanand Marg Opera House, Mumbai-400 004 situate on piece and parcel of land bearing C.S. No.1/1487 & 3/1487 of Girgaum Division from the present Owner M/s. Meru Exports INC alongwith 5 (Five) shares of Rs.50/ each having distinctive nos. 5666 to 5670 bearing certificate No.1136.

Further Notice is hereby given that (1 Original Agreement for Sale of even dated executed by M/s. Sunil Construction Co. (2) Original Agreement for Sale of ever executed between (a) M/s. Sunil Construction Co. & (b) Shri Subhash Ratilal Tolia (3) Original Àgreement for Sale of even dated executed between (a) Shri Subhash Ratilal Tolia & (b) Apple Gems Fine Diamonds has been lost/misplaced by the present Owner.

All persons having any claim, objection or right in respect of the said Original Agreement for Sale and/or abovesaid premises by way of inheritance, share sale, mortgage, lease, lien, license, gift exchange, trust, charge, possession or encumbrance howsoever or otherwise i hereby required to intimate to the undersigned in writing with the authenticated supporting documents within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, failing which the claims, if any of such person/s shall be treated as waived and/o abandoned and not binding on my clien and my client will be free to deal with abovementioned premises.

SUNIL H. JOSHI Advocate High Court Flat No.2B, Jaihind Estate No.2A, 4th floor, Dr. A.M. Road, Bhuleshwar, Mumbai-400 002.

E-Mail: adsuniljoshi@yahoo.com Date: 18th February 2025

Mumbai-Pune Road, Akurdi, Pune-411035, India registered in the name of the Late. Mr. Sita Rar Malhotra have been lost by them. Name Of Shareholders Late. Sita Ram Malhotra
Folio No. BFL0010463

Distinctive No.

Folio

Share Holder Name

0007363 AASHISH SHAILENDRA

SHAILENDRA

GHIA

Dated: 13 FEBRUARY, 2025

BASANTLAL GHIA

SUSHILA SHAILENDRA

Name and Registered Office of the Company:

Phase -1, Peenya, Bengaluru, Karnataka, 560058

Kirloskar Electric Company Ltd No. 19, 2nd Main Road, Peenya 1st Stage,

1,000 ne Public are hereby cautioned against purchasin r dealing in any way with the above referred shar ertificates. Any person who has any claim in espect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Fransfer Agents KFIN Technologies Limited Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32 Seientum bulloring, Tower-B, Prot No 31 as Financial District Nanakramquda, Serlingampalle (M), Hyderabad, Telangana 500032 within 15 day of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Not Available Since Lost Not Available Since Lost

Mr. Rajesh Malhotra Place: New Delhi (Grandson o Date : 18.02.2025 Late. Mr. Sita Ram Malhotra)

PUBLIC NOTICE Notice is here by given That as per the

nformantion given, to me. Mrs Vandana Vishnu Sankhe is the owner of Land S. No 204/Plot No/65, Area adm. 3-34-00 R. Sq. Mtrs. of Village - Diwanman, Taluka - Vasai, District - Palghar and the owner is Intend to give the said Land for Development purpose and also in the process to obtain permission for the same From Vasai Virar City Municipal

Hence any party/Person/s having any Objection, Claim, Right, suit should come with undersian proof in writing to the following address within the 14 days of Publication of this notice in news paper. if the aforesaid objection is not made within said notice period than is will be assume that noboday has any interest or if they has waived/release the interest in the said property and Mrs Vandana Vishnu Sankhe have valid title o the said Land and the party will complete the

Advocate Tushar R Patil Add:- B/16, Ish Kripa Building, MulgaonTaluka-Vasai District-Palghar 401201

Public Notice

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares o

Kirloskar Electric Company Ltd (hereinafter referred to as "the Company") have beer ost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said shares should lodge the same with the

Company at its Registered Office within 21 days from the date, else the Company will procee to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Cert.

Number

90000099 50536127 50540686

Notice is given hereby that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Share have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). No transfer deed was attached to the said certificates.

PUBLIC NOTICE

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed

to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.							
Folio	Name of Shareholder(s) -		Distinctive Nos. Certificate				
No.	(as per Share Certificaté)	Shares	From To	From To			
0023766	TARACHAND SONI	310	4108881-4109190	58935			
	LILAJSONI	310	4100001-4103130				
	Name of Shareholder(s) - (Name as per Id Proof)						
	1. TARACHAND FULCHANDJISONI						
	2. LILABEN TARACHAND SONI						

Name and Registered Office address of Company:

1. Radico Khaitan Ltd (Formerly known as Rampur Distillery & Chemical Company Ltd.) Registered Address: Bareilly Road, Rampur, Uttar Pradesh, 244901

Business Standard CAMPUS TALK



MRUDGANDHA' 25-AN ANNUAL EVENT OF SYDENHAM B SCHOOL

Held on February 15, 2025, at the SIMSREE event inspired attendees to embrace culture, campus, B Road, Churchgate, MRUDGANDHA' 25-an annual event of Sydenham B School with a theme igniting social responsibility that has Pan India participation of nearly 2,000 students—was a vibrant fusion of intellect and tradition. The event began with a thought-provoking Case Study Competition focused on digitising untold stories and preserving unique ethnic dances and songs. Poetry and music sessions sensitised young minds to cultural heritage and social responsibility. Interactive games and electrifying performances, including Dhol-Tasha, Powada, and a musical band, energised the atmosphere. Organised by the Student Social Responsibility Committee of SIMSREE, the

commitment, and the spirit of giving back to Campus Reporter - Chaitanva Bhave





LUPIN LIMITED

Registered Office: Kalpataru Inspire, 3rd Floor, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400 055.

Corporate Identity Number: L24100MH1983PLC029442

Tel: +91 22 6640 2323 • E-mail: investorservices@lupin.com • Website: www.lupin.com

NOTICE OF POSTAL BALLOT THROUGH REMOTE E-VOTING

Pursuant to Section 110 and Section 108 of the Companies Act, 2013 ('Act') read with Rules 20 and 22 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 ('Rules') and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meetings/conducting Postal Ballot process through e-voting vide its General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13. 2020, read with other relevant circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 (collectively the 'MCA Circulars'), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ('SS-2') and such other applicable provisions of the Act, Listing Regulations, circulars and notifications as may be issued in this regard (including any statutory modifications or amendments or re-enactment thereof for the time being in force), the Company is seeking approval of the Members by way of Postal Ballot on the Special Businesses as set out in the Postal Ballot Notice dated February 11, 2025 ('Notice'), only by way of voting through electronic means ('remote e-voting').

In compliance with the MCA Circulars, Notice together with the Explanatory Statement has been sent on Tuesday, February 18, 2025, by electronic mode, only to those Members whose e-mail IDs are registered with the Company / MUFG Intime India Pvt. Ltd. (formerly known as Link Intime India Pvt. Ltd.), Company's Registrar and Share Transfer Agent ('RTA') / Depository Participants and whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on Wednesday, February 12, 2025 (the 'Cut-Off Date'). Please note that there will be no dispatch of physical copies of the Notice or Postal Ballot Forms to the Members of the Company and no physical ballot forms will be accepted.

Members of the Company who have not registered their e-mail address can register the same with their concerned Depository Participants, in respect of shares held in Demat form and in respect of shares held in physical form, can visit https://liiplweb.linkintime.co.in/KYC/index.html to know more about the registration process and submission of Form ISR-1, duly filed and signed along with requisite documents to RTA.

Notice is also available on the website of the Company i.e. www.lupin.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. Members who do not receive the Notice may also download it from the above mentioned

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility. The remote e-voting period commences on Wednesday, February 19, 2025 at 09:00 a.m. (IST) and ends on Thursday, March 20, 2025 at 05:00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. Once vote on resolutions is cast, the Member will not be able to change it subsequently.

The Board has appointed Ms. Neena Bhatia, Practising Company Secretary, (FCS No. 9492 CP. No. 2661) to act as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner. The Scrutinizer will submit the report to the Chairman of the Company or any other person duly authorised by her. The result of the remote e-voting will be announced on or before Monday, March 24, 2025. The result along with the Scrutinizer's Report shall be made available on the website of the Company i.e. www.lupin.com and will also be uploaded on the website of RTA i.e., https://instavote.linkintime.co.in and the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The same shall be disseminated to BSE and NSE.

In case of any queries, with respect to remote e-voting you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available through a dropdown menu at the download section of www.evoting.nsdl.com or call at Telephone no.: 022 48867000 or can contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at the designated e-mail id: evoting@nsdl.com.

For LUPIN LIMITED

AMIT KUMAR GUPTA **COMPANY SECRETARY** (ACS - 15754)

Place: Mumbai

Date: February 18, 2025



जाहीर सूचना

की, माझे अशील **श्वेता पुजारे** व **निखील मधुक**

भोसले यांनी फ्लॅट क्र.१८१, ६वा मजला, जी विंग,

जयनगर जी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

म्हणून ज्ञात इमारत, क्षेत्रफळ ९१८ चौ.फु. बिल्टअप

क्षेत्र. म. जनकल्याण नगर. खारोडी. मार्वे रोड. मालाड

पश्चिम, मुंबई-४०००९५, जमीन सीटीएस क्र.३३५ए/

भाग, गाव मालवणी, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर

जिल्हा तसेच अनुक्रमांक १३१ ते १३५ (दोन्हीसह)

धारक भाग प्रमाणपत्र क्र.२७ चे रु.५०/- प्रत्येकीचे ५

पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स हे **श्री. शरद महेंद्र कन्सारा**

यांच्याकडून खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे

सदर फ्लॅट सर्व अधिभार, दावा व मागणीपासून मुक्त

सदर फ्लॅट श्री. महेंद्र जे. कन्सारा, श्रीमती मधु

महेश कन्सारा व श्री. शरद एम. कन्सारा यांनी योग्य

मोबदलाकरिता अ.क्र.बीडीआर१०/१०४३६/२००९ अंतर्गत नोंद असलेले दिनांक १९.११.२००९ रोजीच्या

सदर **श्री. महेंद्र जे. कन्सारा** यांचे २३.०६.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात **श्रीमती मधु महेश**

कन्सारा (पत्नी), **श्री. शरद एम. कन्सारा** (मुलगा),

श्रीमती पुनम पुर्वेश कोचा (मुलगी) हे कायदेशीर

श्रीमती मध महेश कन्सारा व श्रीमती पनम पर्वेश

कोचा यांनी **श्री. महेंद्र जे. कन्सारा** यांचे सदर फ्लॅटमधील

अ.क्र. बीआरएल-४/५७२/२०२३ नुसार नोंद दिनांक

१३.०१.२०२३ रोजीच्या मुक्तता करारनामाद्वारे मुक्त केले

आणि सदर **श्रीमती मधु महेश कन्सारा** यांनी सदर

फ्लॅटमधील त्यांचे शेअर्स, हक्क व हित **श्री. शरद एम.**

कन्सारा यांच्या नावे अ.क्र.बीआरएल-४/५७३/२०२३

अंतर्गत नोंद असलेले दिनांक १३.०१.२०२३ रोजीच्या

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर

त्रारसाहक, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी

हक्क, परवाना, बक्षीस, अदलाबदल, न्यास, ताबा किंव

अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा

अधिकार असल्यास त्यांनी सर्व मळ दस्तावेजांसह लेखी

स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय **दकान** क्र.बी-१/१९, निम्न तळमजला, टार्गेट मॉल,

राजमहल हॉटेल समोर, चंदावरकर रोड, बोरिवली

पश्चिम, मुंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून **चौदा (१४) दिवसात** कळवावे, अन्यथा

अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले

आज दिनांकीत १९ फेब्रुवारी, २०२५

दयाशंकर यादव (वकील, उच्च न्यायालय

LUPIN

बक्षीस खरेदीखताद्वारे बक्षीस म्हणून दिले.

विक्री करारनामानुसार खरेदी केले होते.

वारसदार व प्रतिनिधी आहेत.

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/s. New Kalpana Co. operative Housing Society Ltd., Plot no. 183, Sher e Punjab Andheri – East, Mumbai – 400093. Bearing C.T.S No. 368/176 bearing Original Share Certificate no. 124 issued dated 27.05.1964 has been reported lost / misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate Share Certificate. The Society nereby invites claims, demands or objection (in writing) for the issuance of duplicate Share Certificate within the period of 15 in Fifteen) days from the date publication of this notice. If no claims / objections are received during this period the Society shall be free to issue duplicate Share Certificate with necessary transfer from Mr. Trilok Singh Gandhi, to Society name New Kalpana Co.operative Housing Society Ltd., Place: Mumbai

Dated : 19/02/2025 Chairman / Hon. Secretary For. Sher-e-Punjab Chs Ltd.,

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL THAT AN APPLICATION FOR HOME LOAN AND EQUITABLE MORTGAGE ON FLAT AND SHARES IN RESPECT OF FLAT NO. 1301 ON THE 13TH FLOOR OF THE SOCIETY KNOWN AS "SHAAD HEIGHTS CO-OP HSG SOCIET) **.IMITED**" HAVING ADDRESS AT KAMATHIPURA 7^{TH} AND 8^{TH} LANE, OPP. MUNICIPAL FISH MARKET, MUMBAI - 400 008 HAS BEEN RECEIVED BY THE SOCIETY. THE SAID FLAT STANDS IN THE NAME OF MR. GOVINDKUMAR UMARAM PUROHIT, WHO

ANY PERSON/S HAVING ANY CLAIM/S AND/OR OBJECTIONS TO THE SAID HOME LOAM AND EMOF ABOVE MENTIONED FLAT IS/ARE REQUESTED TO MAKE THE SAME IN WRITING WITHIN 15 DAYS OF THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE ALONG WITH NECESSARY DOCUMENTS TO SUBSTANTIATE ANY SUCH CLAIM/S AND/OF OBJECTIONS TO THE UNDERSIGNED WITHIN THE PRESCRIBED PERIOD FAILING WHICH THE SOCIETY SHALL MAKE THE LEIN AND REGISTER CHARGE ON THE FLAT ALONG WITH ITS RIGHTS IN THE SOCIETY WITHOUT ANY FURTHER REFERENCE, AND ANY SUCH CLAIM/S AND/OR OBJECTION/S SHALL BE CONSIDERED AS WILFULLY RELINQUISHES, ABANDONED OR WAIVED.

SHAAD HEIGHTS CHS LIMITED Place : Mumbai KAMATHIPURA 7TH AND 8TH LANE Dated: 19th Day of February' 2025 OPP. MUNICIPAL FISH MARKET, MUMBAI - 8

HON, CHAIRMAN

SLESHA COMMERCIAL LIMITED

IS MEMBER OF THE SOCIETY

Reg.Off.:Office B Wing ,12th Floor, Parinee Crescenzo, Kautilya Bhawan-2, BKC, G Block, Bandra Kurla Complex, Mumbai -400051 Tel: 022 - 25162488 Email-Id: roc.shivamtechno@gmail.com Website: www.s CIN: L74140MH1985PLC266173

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS
ENDED 31.12.2024 (Rs in Lakhs except FPS) (Rs. in Lakhs except EPS)

1		STANDALONE					
1		3 months	Preceeding	Correspo.	9 months	Correspon.	Previous
1	Particulars	ended	3 months	3 months	ended	9 months	year
1			ended	ended in		ended in the	ended
1			criaca	the previous		year	ciiaca
1				vear		yca	
1		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
1							
_		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
11	Income						
1	(a) Revenue From Operations	0.000	0.000	4.190	0.600	11.383	11.983
1	(b) Other Income	80.941	2.310	0.000	83.251	0.000	0.000
1	Total Income	80.941	2.310	4.190	83.851	11.383	11.983
2	Expenses	00.541	2.010	4.150	00.001	11.500	11.500
1-	(a) Cost of materials consumed	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
1	(b) Purchases of stock-in-trade	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
1	(c) Changes in inventories of finished	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
1	goods, work-in-progress and stock-in-trade	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
1	(d) Finance Cost	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
1		0.450	0.002	1.210	1.050	3.420	5.470
1	(e) Employee Benefits Expenses	0.450	0.450	0.000	0.000	0.000	0.000
1	(f) Depreciation and amortisation expense	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
1	(g)Other expenses (Any item exceeding 10%						
1	of the total expenses relating to continuing	0.000	0.000	4,000	4.540	4 7-7	F 0 40
1	operations to be shown separately)	0.908	0.336	1.930	1.543	4.757	5.249
١,	Total Expenses	1.358	0.788	3.140	2.631	8.177	10.726
3	Profit / (Loss) before exceptional						
Ι.	items and tax (1-2)	79.583	1.522	1.050	81.220	3.206	1.257
4	Exceptional Items	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
5	Profit / (Loss) before tax (3-4)	79.583	1.522	1.050	81.220	3.206	1.257
6	Tax Expenses						
1	(a)Current Tax	16.836	0.380	0.000	17.252	0.000	0.393
l_	(b)Deferred Tax	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
7	Total Tax Expenses	16.836	0.380	0.000	17.252	0.000	0.393
8	Profit/ (Loss) for a period from						
1	continuing operations (5-7)	62.748	1.141	1.050	63.968	3.206	0.864
9	Profit/ (Loss) for a period from						
1	dis-continuing operations	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
) Tax Expenses of discountined operations	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
11	Profit/ (Loss) for a period from						
1	dis -continuing operations						
1	(after tax) (9-10)	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
12	2 Other Comprehensive Income/ (Loss)						
1	A) (i) Amount of items that will not be						
1	reclassified to profit or loss	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
1	(ii) Income tax relating to items that will						
1	not be reclassified to profit or loss	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
1	B.) (i) Amount of items that will be						
1	reclassified to profit or loss	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
	(ii) Income tax relating to items that will						
1	not be reclassified to profit or loss	0.000	0.000	0.000	0.000	0.000	0.000
13	Total Comprehensive income for the						
ı	period (comprising profit/loss) and						
1	other comprehensive income for the						
1	period (8-11-12)	62.748	1.141	1.050	63.968	3.206	0.864
1	Paid -up Equity Share Capital						
ı	(Face Value of Rs. 10/- each)	304.900	304.900	304.900	304.900	304.900	304.900
14	Earning Per Share						
1	(For continuing operations)						
1	(a) Basic	2.058	0.037	0.034	2.098	0.105	0.028
1	(b) Diluted	2.058	0.037	0.034	2.098	0.105	0.028
\perp	` '						
l					For Slo	esha Commerc	ial Limited
1							Sd/-

Babulal Kharwad Managing Director DIN: 08005282

लुपिन लिमिटेड

Date : 18.02.2025

Place: Mumbai

नोंदणीकृत कार्यालयः कल्पतरू इन्स्पायर, ३रा मजला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-४०० ०५५. कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल२४१००एमएच१९८३पीएलसी२९४४२

दूरः(९१-२२) ६६४० २३२३, ई-मेल:investorservices@lupin.com, वेबसाईट:www.lupin.com

रिमोट ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानाची सूचना

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम ११० आणि कलम १०८ नुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) च्या नियम २० आणि २२ सह वाचले जाते आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी/पोस्टल आयोजित करण्यासाठी विहित केलेल्या आवश्यकतांनुसार ८ एप्रिल, २०२० रोजी जारी केलेल्या त्यांच्या सामान्य परिपत्रक क्र.१४/ २०२०, १३ एप्रिल, २०२० रोजी जारी केलेल्या क्र.१७/२०२०, या संदर्भात जारी केलेल्या इतर संबंधित परिपत्रकांसह वाचले जाणारे ई-मतदान प्रक्रिया, नवीनतम अर्थात १९ सप्टेंबर, २०२४ रोजी जारी केलेले सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२४ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके), सेबी (सूचीबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ चे नियम ४४ (सूचीबद्धता नियम), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सचिवीय मानक (एसएस-२) आणि कायद्याच्या अशा इतर लागू तरतुदी, या संदर्भात जारी केले जाऊ शकणारे सूचीबद्धता नियम, परिपत्रके आणि अधिसूचना (सध्या अंमलात असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा सुधारणा किंवा पुर्नअधिनियमासह), कंपनी **११ फेब्रुवारी, २०२५** रोजीच्या पोस्टल बॅलट सूचनेत (सूचना), नमूद केल्यानुसार फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन मतदान करून (रिमोट ई-व्होटिंग) विशेष व्यवसायांवर पोस्टल बॅलटद्वारे सदस्यांची मान्यता मागत आहे.

एमसीए परिपत्रकांनुसार, स्पष्टीकरणात्मक विधानासह सूचना **मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५** रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहे, फक्त अशा सदस्यांना ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), कंपनीचे रजिस्ट्रार आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागी आणि ज्यांची नावे **बुधवार, १२** फेब्रुवारी, २०२५ (कट-ऑफ डेट) रोजी सदस्यांच्या नोंदणी/लाभार्थी मालकांच्या यादीत दिसतात. कृपया लक्षात ठेवा की कंपनीच्या सदस्यांना सूचनेच्या वास्तविक प्रती किंवा पोस्टल मतपत्रिका फॉर्म पाठवले जाणार नाहीत आणि कोणतेही वास्तविक मतपत्रिका स्वीकारले

कंपनीचे ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणी करू शकतात, डीमॅट स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत आणि वास्तविक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत, नोंदणी प्रक्रियेबद्दल आणि आवश्यक कागद्पत्रांसह फॉर्म आयएसआर-१ साद्र करण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी https://liiplweb.linkintime.co.in/ KYC/index.html ला भेट देऊ शकतात.

ही सूचना कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच www.lupin.com, स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना सूचना प्राप्त झाली नाही ते वरील वेबसाइटवरून देखील ती डाउनलोड करू शकतात.

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. रिमोट ई-व्होटिंग कालावधी **बुधवार,** १९ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरुवार, २० मार्च, २०२५ रोजी संध्याकाळी o५.oo वाजता (भाप्रवे) संपेल. त्यानंतर एनएसडीएल ई-व्होटिंग मॉड्यूल बंद करेल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला कंपनीच्या पेड-अप इक्किटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. एकदा ठरावांवर मतदान झाल्यानंतर, सदस्य नंतर ते बदलू शकणार नाही.

बोर्डाने पोस्टल मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी स्क्रूटिनायझर म्हणून काम करण्यासाठी सुश्री नीना भाटिया, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (एफसीएस क्रमांक ९४९२ सीपी क्रमांक २६६१) यांची नियुक्ती केली आहे. स्क्रूटिनायझर कंपनीच्या अध्यक्षांना किंवा तिच्याकडून अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला अहवाल सादर करेल. रिमोट ई-व्होटिंगचा निकाल **सोमवार,** २४ मार्च, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. स्क्रूटिनायझरच्या अहवालासह निकाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच www.lupin.com वर उपलब्ध करून दिला जाईल आणि तो आरटीएच्या वेबसाइटवर म्हणजेच https://instavote.linkintime.co.in आणि एनएसडीएलच्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील अपलोड केला जाईल. तोच बीएसई आणि एनएसईला प्रसारित

रिमोट ई-व्होटिंगच्या संदर्भात काही प्रश्न असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात ड्रॉपडाउन मेनूद्वारे उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य्) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकता किंवा दुरध्वनी क्रमांक: ७२२ ४८८६७००० वर कॉल करू शकता किंवा नियुक्त केलेल्या ई-मेल आयडी evoting@nsdl.com वर एनएसडीएलच्या वरिष्ठ व्यवस्थापक सुश्री पल्लवी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधू शकता.

लुपिन लिमिटेडकरिता अमित कुमार गुप्ता

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, श्रीमती अलका अशोक यादव यांनी चारकोप (१) तेजस्वी सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेडमधील खोली क्र.बी-२३, प्लॉट क्र.११९, आर.एस.सी. १७, सेक्टर १, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ खरेदी केली आहे, मूळ वाटपधारक श्री. महादेव नाना कदम यांच्याकडून २३ मार्च १९९० च्या वैध करारानुसार आणि त्याच करारावर दि.२९.०९.२००८ रोजी जनरल मुद्रांक कार्योलय, फोर्ट येथील मुद्रांक शुल्क भरले, केस क्र. ईएनएफ-२/एवाय/२४०६/०८, दि.१०.११.२००८ रोजी नोंदणी क्र.बीएडीएआर५-०९७८८-२००८ अंतर्गत नोंदणीकृत, दि.१०.११.२००८ च्या घोषणापत्रासह, मुंबई उपनगर जिल्हा, बोरिवली क्र.२, संयुक्त उपनिबंधक कार्यालयाकडे.

तथापि, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, म्हाडाने श्रीमती अलका अशोक यादव यांच्या नार् २६.११.२००२ रोजी ना हरकत पत्र जारी केले आणि सोसायटीतील भाग भांडवल श्रीमती अलका अशोक यादव च्या नावे हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीला प्रत दिली, अशा श्रीमती अलका अशोक यादव चारकोप (१) तेजस्वी सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेडच्या सदस्य झाल्या आणि ती रु.५०/- (रुपये पन्नास) च्या . दर्शनी मूल्याच्या एकूण मूल्य रु. २५०/- (दोनशे पन्नास रुपये फक्त) ज्याचे विशिष्ट क्र.१९९ ते ११५ (दोन्ही समाविष्ट) असलेले आणि सदर सोसायटीने जारी केलेले भाग प्रमाणपत्र क्र.२३ असलेले ५ (पाच) शेअर्सची

आता सदर सोसायटीच्या सदस्या श्रीमती अलका अशोक यादव (दि.२५.०३.२०१९ रोजी मृत्युपत्र न करता निधन झाले) आणि तसेच त्यांचे पती श्री. अशोक रघुनाथ यादव यांचेही दि.१७.०७.१९९९रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात (१) त्यांची विवाहित मुलगी श्रीमती वैशाली प्रकाश मोरे (विवाहापूर्वीचे नाव सुश्री वैशाली अशोक यादव) (२) त्यांचा विवाहित मलगा श्री. प्रवीण अशोक यादव आणि (३) त्यांचा विवाहित मुलगा श्री. अमोल अशोक यादव हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. तथापि, सोसायटीच्या त्या मयत . पदस्याने तिच्या मुलासाठी १००% नामांकन श्री. अमोल अशोक यादव यांना दिले

सदर (१) श्रीमती वैशाली प्रकाश मोरे (विवाहापूर्वीचे नाव सुश्री वैशाली अशोक यादव) आणि (२) श्री प्रवीण अशोक यादव यांनी स्थावर मालमत्तेतील शेअर्सच्या विक्री कराराद्वारे दि.२८.०१.२०२० रोजी नोंदणी क्र.बीआरएल७-३८९-२०२० अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा, बोरिवली क्रमांक ७, संयुक्त उपनिबंधक कार्यालयात रीतसर नोंदणीकृत करून माझे अशिल श्री. अमोल अशोक यादव यांच्या नावे सदर खोली क्र.बी-२३ मधील त्यांचे सर्व हक्क, शिर्षक, हितसंबंध आणि हिस्सा हस्तांतरित केला. तथापि, सोसायटीने दिनांक ०९.०७.२०२३ रोजी मयत सदस्याची अनुसूचित मालमत्ता, शेअर्स आणि हितसंबंध म्हाडाच्या अधीन राहून श्री. अमोल अशोक यादव यांना हस्तांतरित केले.

माझे अशिल श्री. अमोल अशोक यादव यांच्या वतीने, खालील स्वाक्षरी करणारे वकील याद्वारे इतर वारस किंवा दावेदार किंवा आक्षेप घेणाऱ्यांकडून अनुसूचित मालमत्तेचे आणि मयत सदस्याचे अनुसूचित मालमत्तेतील शेअर्स आणि हितसंबंध माझ्या अशिलांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी या सूचनेचे प्रकाशनापासून ११ दिवसांच्या आत ११५, सनरेज शॉपिंग सेंटर, दुसरा मजला, अपना बाजार जवेळ, चारकोप मेन मार्केट, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७ येथे त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्यांना, आक्षेपांना समर्थन देण्यासाठी पुराव्यांच्या प्रतींसह दावे किंवा आक्षेप मागवत आहे.

जर वर नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही दावे/हरकती प्राप्त झाल्या नाहीत, तर म्हाडा/सोसायटी/संबंधित अधिकाऱ्यांना मृत सदस्याची अनुसूचित मालमत्ता, शेअर्स आणि हितसंबंध शी. अमोल अशोक यादव यांना हस्तांतरित करण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यानंतर कोणताही दावा माफ केलेला आणि/किंवा सोडून दिलेला मानला जाईल आणि हस्तांतरण पूर्ण केले जाईल.

अनुसूचीत मालमत्तेचे तपशिल

खोली क्र.बी-२३ चारकोपमध्ये (१) तेजस्वी सहकारी गृहनिर्माण संस्था लि., प्लॉट क्र.११९, आरएससी १७, सेक्टर क्र.१, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई -४०० ०६७, मोजमाप क्षेत्र सुमारे २५ चौ.मी. गाव - कांदिवली, तालुका - बोरिवली, जिल्हा-मुंबई उपनगर.

ठिकाण : मुंबई सही/- वकिल एस.एस. पवार

सूचना

दिंडोशी येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय, बोरिवली विभाग

संक्षिप्त दावा क्र.५३५/२०२३ (दिवाणी प्रक्रिया, १९०८ चे सांकेताचे नियम ३७, आर.२ अन्वये) तक्रार सादर: ११.१०.२०२३; तक्रार दाखल: १७.१०.२०२३ सांकेतिक प्रक्रियेचे सांकेताकाचे ओ.३७, नियम २ अंतर्गत समन्स

ा. **बॉम्बे पब्लिसीटी सर्विसेस प्रा.लि.,** भारतीय कंपनी कायदा १९५६ (वेळोवेळी सुधारिप्रमाणे) अन्वये नोंद कंपनी यां जर्यालयः क्रिस्टल प्लाझा प्रिमायसेस को–ऑप. लि., ८–बी, डी–विंग, इन्फिनीटी मॉल समोर, न्यु लिंक रोड, अंधेर्र

ो. <mark>अनंत म्युझिकल ड्रिम्स,</mark> कार्यालय पत्ता: बी–२०१, मिस्री अपार्टमेंट, जुना नागरदास रोड, पश्चिम द्रुतगती महामा शंकरवाडी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. ईमेलः anantmusicaldreams@gmail.com, मोबाईल क्र.९८३३३६७६७७.

२) श्री. विवेक तिवारी (मालक), बी-२०१, मिश्ची अपार्टमेंट, जुना नागरदास रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, शंकरवाडी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. ईमेलः anantmusicaldreams@gmail.com, मोबाईल क्र.९८३३३६७६०७. ...प्रतिवादी

ज्याअर्थी वरनामित फिर्यादींनी दिवाणी प्रक्रिया १९०८ चे सांकेतकाताचे आदेश ३७ चे नियम २ अन्वरं प्रतिवार्दीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे.

तुम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, तुम्हाला सूचनेच्या सेवेपासून १० दिवसात उपस्थित राहण्याचे समन्द होते, यात कसूर केल्याने उच्च न्यायालयाचे आदेशानुसार रकम रु.२,९१,०९७/– आणि त्यातील व्याज, शुरूक यासा एकत्रित विनंती केलेली रक्कमेकरिता हुकूमनामा प्राप्त करण्यास १० दिवसांच्या समाप्तीनंतर कोणत्याही वेळी फिर्यादींन

अ. न्यायालयाने प्रतिवादींना आदेश व हुकूमनामा द्यावा की, संपुर्ण रक्कम रु.२,९१,०९७/– ही फिर्बाटीद्वारे देण्या आलेल्या कर देयकाबाबतची थकबाकी मुद्दल रक्कम तसेच दावा दाखल केल्याच्या तारखेपासून २४% दराने व्याज आणि, किंवा दावा मुक्ततेच्या तारखेपर्यंत न्यायालयाद्वारे योग्य व उचित असेल त्या दराने पुढील व्याज यासह संपुर्ण रक्का ... फिर्यादींकडे जमा करावी

असे की, दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करणे;

. असे की, प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसार न्यायालयास योग्य वाटेल त्याप्रमाणे अन्य इतर व पुढील सह

जर तुम्ही तुमच्याकरिता दिलेल्या हजेरीत तुम्ही कसूर केल्यास फिर्यांदींकडून न्यायाकरिता तुम्हाला दिलेल मन्सवर सेवेनंतर दाव्याच्या बचावाकरिता उच्च न्यायालयाकडे विचारणा करण्याचा तुम्हाला अधिकार असेल. बचावाचे बाबत प्राप्ती मिळाल्यानंतर जर तुम्ही प्रतिज्ञापत्र किंवा इतर प्रकारे मा. न्यायालयाचे समाधान केल्य

गवत्तेवर दाव्याचे बचाव किंवा योग्य कारणाने तुम्हाला दाव्याचा बचाव करण्याची मान्यता दिली जाईल झ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले.

भाज दिनांकीत ऑक्टोबर, २०२३

जार्जा प्याचारा जायटाबर, २०२२ निबंधक, मुंबई शहर दिवाणी न्यायालयाकरिता (वकील: ॲड. वसंत पी. राजनले), प्रतिवादींचे वकील

.तता: दुकान क्र.४, ए-विंग, ओमकार एसआरए रिहेंब इमारत, शांताराम तलावाजवळ, (मालाङ) पुर्व, मुंबई-४०००९५ मोबा.क्र.:९२२०४७५००.

ई-मेल: advvasantrajnale@gmail.com

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेव त्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांच्याकडून मोफत विधी सेवा, पात्रता निकषांनुसार तुमच्यासाठी उपलब्ध आहेत आणि तुम्ही पात्र असल्यास आणि मोफत कायदेशीर सेवांचा लाभ घेण्याची इच्छा असल्यास, तुम्ही वरीलपैर्क कोणत्याही कायदेशीर सेवा प्राधिकरण/समितीशी संपर्क साधू शकता.

ता.क.: फिर्यादीची प्रत आणि त्यातील सर्व परिशिष्ट. फिर्यादीच्या विकलाने खरी प्रत म्हणून प्रमाणित केलेली सोव फिर्यादींचे वकील

टीप: या दाव्याची पुढील तारीख ०८.०४.२०२५ आहे कृपया शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, बृहन्मुंबई योच्य

युनिटेक इंटरनॅशनल लिमिटेड सीआयएन: एल९९९९एमएच१९९४पीएलसी०८२८१०

नोंदणी कार्यालय: डी-७१४, नीळकंठ बिझनेस पार्क, स्टेशन रोड, विद्या विहार पश्चिम, मुंबई-४०००८६.

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

_							
अ. क्र.	तपशील	संपलेल्या तिमाहीचे आकडे			संपलेल्या अर्धवर्षाचे आकडे		संपलेले वर्ष
		39.99.98	30.09.78	३१.१२.२३	38.88.88	39.99.93	39.03.78
		अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	लेखा- परिक्षित
		रु. लाख	रु. लाख	रु. लाख	रु. लाख	रु. लाख	रु. लाख
۲)	कार्यचलनातून महसूल कार्यचलनातून उत्पन्न	0.00	-	६६.२९	१.0७	433.50	५०२.६९
	इतर उत्पन्न	0.00	-	-0.08	0.00	२.६२	3.53
	एकूण उत्पन्न	0.00	-	६६.२४	9.09	५३६.२२	५०६.३२
?)	खर्च अ) वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च ब) व्यापारात असलेल्या वस्तूंची खरेदी क) वस्तूंच्या यादीतील बदल, चालु कार्य व	१.५४ -	3.80	२५.0६ -	6.88 -	¥38.60	486.80 -
	व्यापसातील साठा इ) कर्मचारी लाभार्थी खर्च ई) वित्तीय खर्च फ) धसारा व वसुलीयोग्य खर्च ग) इतर खर्च	\$4.00 7.86 0.03 \$7.66 86.88	- २.१८ ०.११ ३२.८८ ३.५८	42.88 ८.७३ ५.६३ ३६.५५ १.९१	34.00 84.48 0.88 86.68 86.68	११०.१३ ३६.८८ २०.४७ १०९.६३ ६६.२७	468.50 83.66 0.83 885.86 8888.68
	एकूण खर्च	८८.५१	४२.१५	१३८.३३	१८६.१९	७७५.०९	3270.33
3)	करपुर्व नफा/तोटा (१-२)	(८८.५१)	(४२.१५)	(७२.०९)	(१८५.१२)	(२३८.८८)	(२७२१.०१)
8)	करखर्च: अ) चालु कर ब) स्थिगत कर	- 0.28	- 0.28	-	- 0.६३	- (६.९७)	- ९.९२
ų)	कालावधीकरिता नफा/तोटा (३-४)	(٥٤.३٥)	(89.98)	(७२.१०)	(१८४.४९)	(???.??)	(२७११.०९)
ξ) (9)	इतर सर्वकष उत्पन्न बाब वे नफा किंवा तोटामध्ये तद्वसार पुनवर्मिक त नाही बाब वे नफा किंवा तोटामध्ये तद्वसार पुनवर्मिक त आहे विशेष साधारण बाबत	-	-	-	-	-	-
(ع	एकूण सर्वकष उत्पन्न	(٥٤.3٥)	(४१.९४)	(७२.१०)	(१८४.४९)	(२३१.९१)	(२७११.०९)
?) ?o)	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ठ. १०/ – प्रत्येकी) (भागांची संख्या लाखात) उत्पन्न प्रतिभाग (रु.)	99.60	99.60	99.60	99.60	99.60	99.60
	(१) मूळ	(0.66)	(9.87)	(0.62)	(१.८५)	(२.३२)	(२७.१७)

वरील आर्थिक निकाल सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्य नियम ३३ नुसार प्रकाशित केले आहेत, लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि १३ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता दिली आहे. आर्थिक निकाल कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भारतीय लेखा मानकांनुसार आहेत, जे कंपन्या (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ आणि कंपन्या (भारतीय लेखा मानके) (सुधारणा नियम), २०१६ च्या नियम

सह वाचले जातात. मागील वर्षाचे/कालावधीचे आकडे तुलनात्मक करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्गठित/पुनर्रचना करण्य

कंपनी एकाच विभागात काम करते आणि म्हणून, लागू असलेल्या लेखा मानकांनुसार प्रकटीकरणाच उद्देशाने आर्थिक निकाल एकाच कार्यचलित विभाग म्हणून सादर केले जातात.

आली आहेत.

ठिकाण: मंबई

ताळेबंद पत्रकाच्या तारखेनुसार कंपनीचा संचित तोटा तिच्या भरलेल्या भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीपेक्षा जास्त आहे, तथापि व्यवस्थापन तिच्या व्यवसायाचे पुनरुज्जीवन आणि इतर नवीन व्यवसाय संधींचा शोध घेत असल्याने खाती चाल चिंता आधारावर तयार केली जात आहेत.

वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेश ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीच्य अलेखापरीक्षित आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीच्या अलेखापरीक्षित आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीच्या वेबसाइर www.unitechinternationalltd.com वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करित युनिटेक इंटरनॅशनल लिमिटेडकरिता थॉमस जोसेफ (संचालक डीआयएन: ०७२६४०९६

ज्या कोणासह संबंधित आहे ते सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, बजाज फायनान्स लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालयः बजाज ऑटो लि. कॉम्प्लेकस, मुंबई-पुणे रोड, आकुडीं, पुणे-४११०३५, भारत यांचे खालील भागप्रमा , वर्गीय श्री. सिता राम मल्होत्रा यांच्या नावे होते ते हरव

MRS.CHIRAGI KETAN SHAH & Miss.YASHITA
KETAN SHAH are the legal heirs, further intend to भागधारकाचे नाव: स्वर्गीय श्री. सिता राम मल्होत्रा बीएफएल००१०४६३ register Release Deed, wherein Miss.YASHITA KETAN हरविल्यापासून उपलब्ध नाही SHAH agreed to sign as the Releasor and MRS.
CHIRAGI KETAN SHAH has agreed to sign as
Releasee, hence MRS.CHIRAGI KETAN SHAH will अनुक्रमांक हरविल्यापासून उपलब्ध नाही acquire right, title and interest as the legal heir of the said

सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, उपरोत्त भागप्रमाणपत्रासह कोणताही खरेदी किंवा अन्य व्यवहा करू नये. जर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्राबाब काही दावा असल्यास त्यांनी कंपनी किंवा त्यांचे निबंधव भागहस्तांतर प्रतिनिधी केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड य नागुरुसारा आस्तान्य कार्यक्र टक्साराज्यास्य सामन्यः, सेलेनियम इमारता, टॉवर-ची, प्लॉट क्र. ३१ व ३२, वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा, सेरिलींगमपट्टी (म.) हैदराबाद, तेलंगणा-५०००३२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे, तदनंतर दावा विचारात घेतल णार नाही आणि कंपनीकडून दुय्यम भागप्रमाणप वितरीत केले जाईल.

ठिकाण: नवी दिल्ली कायदेशीर दावेदाराचे नाव दिनांक: १८.०२.२०२५ श्री. राजेश मल्होत्रा (स्वर्गीय श्री. सिता राम मल्होत्रा यांचा नातू)

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr.KETAN JASWANT SHAH, owner of Flat No.A/304, Third Floor, Saidham

remises Co-Op.Soc. Ltd., Modi Patel Road, Bhayanda

(W), Dist.Thane, & also hold Share Certificate No.22 Dist. No.106 to 110 hereinafter referred to as the SAID FLAT & SAID SHARES. The said Mr.KETAN JASWANT

SHAH has expired on 10.4.2012. That my clien

Flat & said Shares. In this respect all persons including heirs, claimants, objector claiming any right, title or

interest as legal heirs, or by way of sale, gift, lien

mortgage, whatsoever are hereby required to make the

same known to the undersigned along with documents, agreement etc., at his office at S-6, Komal Tower, Patel

Nagar, Station Road, Bhayandar (W), within 15 days from

the date hereof, failing which my client namely MRS.CHIRAGI KETAN SHAH shall be considered as owner of the said Flat & said Shares, & no claims

0/02/2025 ANIL B.TRIVEDI ADVOCATE, HIGH COURT (MUMBAI)

whatsoever shall be entertained thereafter.

नोंदणीकृत कार्यालय: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११०००५७. शाखा कार्यालय: ५०१, ५वा मजला, एम बारीया, तिरुपती नगर, फेझ-२, बोळींज, विरार पश्चिम तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०३.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाशियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस् ॲक्ट २००२ अन्वये हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) यांच्यासह तारण असलेल्या स्थाव मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना/प्रतिनिधींन नोद्वीस देखात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमता सुरक्षित कर्जदरासके प्रान्त प्राप्ता आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमता सुरक्षित कर्जदरासके प्राप्त आहेत, ज्याचा हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सुरक्षित कर्जदरार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने ताबा घेतले आहे, खाली नमूद केलेल्या कर्जदरा, सह-कर्जदरा किंवा जामीनदारांकडून थकबाकीच्या वसुलीसाठी दिनांक ११ मार्च, २०२५ रोजी (ई-लिलावाची तारीख) जसे आहे तसे, जसे आहे तसे आणि जे तेथे आहे विकले जाईल. आरबित मुल्य व इसारा रक्कम समाविष्ट मोहोरबंद लिफाफा जाहीर लिलाबात सहमागी होण्यासाठी **हीरो हाऊसिंग फायनान्स** लिमिटेडच्या अधिकत अधिकाऱ्याकडे १० मार्च, २०२५ गेजी मार्य ५,००वा, पर्यंत किंवा त्यापर्वी शाखा कार्यालय कार्यालय क्र.५०१, ५वा मजला, एम बारीया, तिरुपती नगर, फेझ-२, बोळींज, विरार पश्चिम, तालुका वसई जिल्हा पालघर-४०१३०३ येथे सादर केला जाईल.

कर्ज खाते	कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचना	ताबा प्रकार	आरक्षित मुल्य
क्र.	जामिनदार/कायदेशी वारस/	दिनांक	(रचनात्मक/	इसारा रक्कम
	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	रक्कम दिनांक	वास्तविक)	
HHFBDLLAP	पकाराम मगाराम चौधरी,	२१.११.२०२२,	वास्तविक	रु.१४,००,०००/-
21000016042	लिला पकाराम चौधरी	१४.०२.२०२५ रोजी		रु.१,४०,०००/−
		रु.२३,८८,३४४/-		

मालमत्तेचे वर्णन: दुकान क्र.००१, तळमजला, इमारत क्र.३, क्षेत्रफळ ३०० चौ.फ्. बिल्टअप क्षेत्र (सामायिव क्षेत्रासह), पार्वती अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.४२, हिस्सा क्र.१, कृष्णाई नगर, बदलापूर पाईप लाईन रोड, गाव कोळेगाव, डॉविवली पुर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, कोळेगाव ग्रामपंचायतीच्या मयदित नॉदणी जिल्हा ठाणे व उप-नॉदणी जिल्हा कल्याण, महाराष्ट्र-४२१२०२ येथील जागेचे सर्व भाग व खंड वतुसिमाः पुर्वः मोकळी जागाः; पश्चिमः निवासी इमारतः; उत्तरः मोकळी जागाः; दक्षिणः निवासी इमारत.

नियम व अटी: ई-लिलाव https://sarfaesi.auctiontiger.net पोर्टलद्वारे ११.०३.२०२५ रोजी (लिलावाची तारीख) दु.२.००वा. नंतर प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईल. **ई-लिलावाच्या नियम व अटी: १)** ई-लिलाव जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि कोणत्यार्ह . गिरणामाशिवाय या आधारावर ऑनलाईन संचालित केले जाईल. २) बोली वाढीची रक्कम रु.१५,०००/ **(रुपये पंधरा हजार फक्त)** असेल. ३) ई-लिलाव मे. ई-प्रॉक्युरमेन्ट टेक्नॉलॉजिस लि. (हेल्प[्]लाईन क्र.०७९६१२००५७६/५४४/५९४/५९६/५३१/५८३/५६९, ६३५१८९६६४३ व ई-मेल pport@auctiontiger.net/maulik.shrimali@auctiontiger.net) मार्फत त्यांच्या ps://sarfaesi.auctiontiger.net वेबपोर्टलवर संचालित केले जाईल. ४) प्रतिभुत धनकोच्या माहितीने मालमत्तेवर कोणतेही अधिभार नाही. तथापि इच्छुक बोलिदारांनी लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्तेवरील अधिभारबाबत स्वतंत्र चौकशी करारवी. त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी मालमत्तेला बाधक दावा/अधिकार/ देयके जाणुन घ्यावे आणि **हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** यांचे कोणतेही प्रस्तुतीकरण वचनबद्धता देत नाही. ५) प्राधिकृत अधिकारी/प्रतिभुत धनको हे अन्य तृतीयपक्षकार दावा/अधिकार/हक्क याबाबत जबाबदार असणार नाही. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये विहित नियम/अटीनुसार विक्री केली जाईल. ई-लिलावाच्या इतर नियम व अटी पुढील वेबसाईटवर आहेत: www.herohousingfinance.com. ६) श्री. प्रथमेश तापसे , rathmesh.tapase@herohfl.com / ९८९१२१०६१५ आणि शेखर सिंग/९७११५२२२७५) nekhar.singh@herohfl.com यांना मालमत्ता तपशील व भेटीकरिता संपर्क करावा. ७) संभाव्य

बोलीदार **०६ मार्च, २०२५ रोजी स.११.०० ते दु.२.००** दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेची तपासणी करू कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना १५ दिवसांची विक्री सूचना

वरील उल्लेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेमध्ये नमूद केलेर्ल रक्कम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह जमा करावे, असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि शिष्ठक थकबाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या http <u>finance.in/hero_housing/other-notice</u> हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) वेबसाइटवर म्हणजे www.herohousingfi

दिनांक: १९.०२.२०२५ ठिकाण: ठाणे

यांनी मुळ सावको यांच्याकडील प्रतिभूत ऋण प्राप्त केले आहेत.

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता, प्राधिकृत अधिकारी श्री. पवन कुमार, मोबा.:१६६४२०५५५१ ईमेल: assetdisposal@herohfl.com

सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.२, युनिट क्र.२००ए-२०१ व २००बी-२०२, तळमजला, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), (India) Limited मुंबई-४०००९३. दूर.:९१-२२-६१३८ ७०००

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

(स्थावर मालमत्तेकरीता)

करारनामा दिनांक ४ जानेवारी २०२२ नसार **वसर्ड विकास सहकारी बँक लिमिटेड** यांचे करारनामाधारक म्हण अॅझरेक पीएस-०५/२०२१-२२ ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

ॲझरेक (इंडिया) लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्य नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी संदर्भ क्र.**अँझरेक/सरफायसी**/ बीई/२००२-२३/२३९४ दिनांक ०८.१२.२०२२ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/संयुक्त कर्जदार/सह-कर्जदार मे. भारती एन्टरप्रायझेस आणि/किंवा मालक: श्री. सचिन गजानन माली (वापुढे कर्जदार म्हणून संदर्भ) आणि जामिनदार/तारणकर्ता १. श्री. किशोर हरिशंकर वैती (जामिनदार व तारणकर्ता), २. श्रीमती संध्या किशोर वैती (जामिनदार व तारणकर्त्या), ३. श्रीमती भारती सचिन माळी (जामिनदार), ४. श्री. सुहास शामभोलींग शिंदे (जामिनदार), ५. श्री. विकास बाळकृष्ण वंजारे (जामिनदार) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसाच्या आत **ओव्हरड्राफ्ट खाते क्र.९१ - रु.२३,७०,४४८/ - (रुपये तेवीस लाख** मत्तर हजार चारशे अठेचाळीस फक्त) आणि तारण कर्ज खाते के १६९ - रू. १८,५५,२०८/ - (रूपये अठरा नाख पंचावन्न हजार दोनशे आठ फर्क्त) असे ३१.१०.२०२२ रोजी देय रक्कम आणि पासून त्यावरील व्याज, खर्च, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

दिनांक ०४.०१.२०२२ रोजीचे करारनामानसार ॲझरेक (इंडिया) लिमिटेडने सरफायसी कायदा २००२ चे कलम ५ अंतर्गत खालील प्रतिभृती हितासह एकत्रित सर्व अधिकार, हक हे वसई विकास सहकारी बँक लिमिटेड यांच्याकडून उपरोक्त कर्जदारांची वित्तीय मालमत्ता प्राप्त केली आहे.

कर्जदार/संयुक्त कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमः ठरले असन कर्जदार/संचालक/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. प्रतिभूत धनको म्हणून **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा वास्तविक ताबा १४ फेब्रुवारी, २०२५ रोर्ज

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार कर नये आणि महर मालमनेमह व्यवहार केलेला अमल्याम त्यांनी **अंदरेक (इंडिया) लिमिटेड** यांच्याकडे देय रक्रम रु.४२,२५,६५६/- (रुपये बेचाळीस लाख पंचवीस हजार सहाशे छपन्न फक्त) अधिक संपुर्ण रक्कम जमा होईपर्यंत उपरोक्त रकमेवरील करारदराने त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, दंडात्मक शुल्क व खर्चे जमा करावे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्य कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅंट क्र.२०३, क्षेत्रफळ ३०४ चौ.फु. (कार्पेट क्षेत्र), २रा मजला, श्री वामन कृपा कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, टिका क्र.७, सीटीएस क्र.१३, १५ए व बी, १६ व १७, गाव राबोडी-गावठाण, राबोडी पोलीस ठाणेच्या मागे, ठाणे पश्चिम, ता. व जि. ठाणे-४००६०१ येथील श्री. किशोर हरिशंकर वैती व श्रीमती संध्या किशोर वैती यांच्या मालकीची जागा (आय एन बिस्तास)

ठिकाण : ठाणे दिनांक : १९.०२.२०२५ ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अरविंदर सिंग गुरबक्स बेदी हे गाळा क्र.४ तळमजला, विहान, वालभाट रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३ येथील जागेचे मालक आहेत, त्यांनी बँकेच्या नावे सदर फ्लॅटच्या तारणाकरिता आयडीबीआय बँक **लि**.कडे संपर्क केला आहे. आमचे अशिलांनी आम्हाला कळविले आहे की, दिनांक २९.१२.२००९ रोजीच्या नोंद

विक्री करारनामानुसार मे. एम.के. बिल्डर्स यांनी सदर गाळा क्र.४ हसनभाई करीमद प्रासला, झरीनाबेन एच. प्रासला, इमरान हसन प्रासला व शमिम नौशाद प्रासला यांच्याकडे विक्री केले. श्रीमती झरीनाबेन हसनभाई प्रासला यांचे मुंबई येथे २२ जून, २०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्री. हसनभाई करीमद प्रासला (पती), २) श्री. नौशाद हसनभाई प्रासला (मुलगा), ३) श्री. आसिफ हसनभाई प्रासला (मुलगा), ४) श्री. इमरान हसनभाई प्रासला (मुलगा), ५) श्रीमती खैरुनीस्सा रहिम मकनोजिया (विवाहीत मुलगी) व ६) श्रीमती शबाना समिर मकनोजिया (विवाहीत मुलगी) हे कायदेशीर वारसदार असून दिनांक १४.०१.२०२१ रोजीच्या नोंद मुक्तता करारनामानुसार **नौशाद हसनभाई प्रासला** व **आसिफ हसनभाई प्रासला** आणि इमरान हसनभाई प्रासला व खैरुनीस्सा रहिम मकनोजिया व शबाना समिर मकनोजिया यांनी त्यांचे २५% अविभाजीत शेअर्स हसनभाई करीमद प्रासला यांच्याकडे मुक्त केले. दिनांक १६.०२.२०२२ रोजीचे नोंद क्र.बीआरएल-६/३५१४/२०२२ धारक दिनांक १५.०२.२०२२ रोजीच्या नोंद बक्षीस खरेदीखतानुसार श्री. हसनभाई करीमद प्रासला, **श्री. इमरान हसन प्रासला** यांनी गाळा क्र.४ मधील त्यांचे ७५% शेअर्स **श्री. नौशाद** हसनभाई प्रासला, श्रीमती शमिम नौशाद प्रासला यांच्याकडे बक्षीस म्हणून दिले. दिनांक १२.१२.२०२३ रोजीच्या नोंद विक्री करारनामानसार श्री. नौशाद हसनभाई प्रासला व श्रीमती शमिम नौशाद प्रासला यांनी गाळा क्र.४ ही जागा श्री. अरविंदर सिंग गुरबक्स बेदी यांच्याकडे विक्री केली. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, भाडेपट्टा, मालकी हक्क, वहिवाट, परवाना, विकास अधिकार, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांसह आजच्या तारखेपासून चौदा दिवसात खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग केले आहे.

मुंबई आज दिनांकीत १९ फेब्रुवारी, २०२५

मे. जी.एच. शुक्ला ॲण्ड कं. (वकील व नोटरी) कार्यालय क्र.: ३०, ३रा मजला, इस्लाम इमारत, अकबरअलीज मेन्स समोर, व्ही.एन. रोड, फाऊन्टन, मुंबई-४००००१

दिनांक: १८ फेब्रुवारी, २०२५ ठिकाण: मुंबई

कंपनी सचिव (एसीएस-१५७५४)